

- प्रत्यक्ष दृष्टि -

कानूनी सम्भावनी के विकास आणि प्रकृती

## प्रकरण दुसरे

### सहकारी बँका

( CO-Operative Banks )

कोणताही आर्थिक व्यवहार पतपुरवद्यापिषाय घातू ठेवता येत नाही. ऐती उद्योग आणि व्यापार यासारख्या आर्थिक व्यवहारात पतपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. कोणत्याही आर्थिक व्यवहाराच्या संकल्पनेपासुन ते प्रत्यक्ष उत्पादनार्पणात योग्य प्रमाणात पतपुरवठा आवश्यक असतो. आधुनिक काळात पतपुरवठा करणा-या संस्थांचे व्यापारी बँका आणि सहकारी बँका असे वर्गीकरण करता येते. याचा अर्ध सहकारी संकल्पनेया बँकींग क्षेत्रात देखील उपयोग करता येतो.

### २०९ सहकारी बँकैया अर्ध :-

सहकारी बँका ही नवी कल्पना आहे. सहकारी तत्पानुसार बँका स्थापन करण्यापापा प्रथम प्रयत्न जर्मनीत आला. जर्मनीतील सर्वसामान्य ऐतक-यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. एकोणिसाच्या भतकाच्या मध्यास सामान्य ऐतकरी श्रीमंत व्यापा-यांच्या पक्फीत झडक्लेला होता. त्यातून बाहेर येण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे सहकारी बँका होय.

सहकारी बँका म्हणजे "आधुनिक बँकांची पिविध कार्य सहकारी त तत्पानुसार य सहकारी धोरणानुसार करणारी संस्था होय." याचा अर्ध लोकांच्याकळून ठेवी स्थीकारणे, त्यांना कर्ज देणे आणि बँकींग पिष्टक इतर सेवा उपलब्ध करू देणे असी कार्य सहकारी बँक करीत असते.

डेव्हार्ड यांच्या मते "नियमित बघत करण्यास प्रोत्साहन देणे य सोईल्कर परतफेडीच्या अटी य सवलतीचा व्याजाचा दर ठरवून सभासदांना लहान रक्खेची कर्ज देणे यासाठी कामगारांनी संघटीत होऊन स्थापन क्लेली य त्यांनीच

नियंत्रण केलेली संस्था म्हण॑े सहकारी बँक होय."

### थोडव्यात -

सहकारी बँक म्हण॑े पतपुरष्याची / कर्जाची आपल्यक्ता असणा-या गरीब व्यक्तींनी स्वेच्छेने संघटीत होजन स्थापन केलेली संस्था आहे. ही संस्था आपल्या स्फतःच्या साधनसामुग्नीतून सभासदांना कर्जाची सोय उपलब्ध करून देते.

### २०२ सहकारी बँकांची उद्दिदष्ट्ये :-

सहकारी बँका तरोय सहकारी पतपुरष्या रास्था पुढीत उद्दिदष्टे साध्य करण्यासाठी स्थापन करण्यात येतात.

- १) सहकारी बँकेच्या सभासदांना काटक्सर व बघतीची सव्य लावणे.
- २) सहकारी बँकेच्या सभासदांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देणे.
- ३) सहकारी बँकेच्या सभासदांना सुलभ अटीनुसार व कमी व्याजाचा दराने कर्ज देणे.
- ४) सहकारी बँकेच्या सभासदांनी काढलेली कर्ज योग्य कारणासाठी वापरली जातात किंवा नाही, यावर लक्ष ठेवणे.
- ५) सहकारी बँकेचे कर्ज व्यष्टिरातील धोके कमी करणे.

### २०३ सहकारी बँकांची कार्यपद्धती :-

- १) सहकारी बँकांचे उद्दिदष्ट आपल्या सभासदांना "प्रिविड सेवा उपलब्ध करण्याचे असते. आपल्या सभासदांना बँकिंग विष्यक सेवा उपलब्ध करून देत असल्याने सहकारी बँका नप्याचा फारसा विघार करीत नाहीत;

तथामुळे सहकारी बँका आपल्या सभासदांना अल्प व्याजाच्या दराने कर्ज पुरफा करीत असतात.

- २) सहकारी बँकेपा केंद्रीबंदू "लहान खातेदार" आहे. तथात नेती, लघु उघोग, कुटीर उघोग आणि कारागीर पांना उत्पादक कार्याती तसेय थोड्याफार प्रमाणात उपभोग्य कारणांवर खर्च करण्यासाठी कर्ज देतात.
- ३) सहकारी बँका कर्ज काढणा-या खातेदाराया हेतु लक्षात घेतात. जसे सखादा गरीब खातेदार आहे आणि तथाने कर्जाची मागणी केली तर सहकारी संस्था त्या कर्जाचा हेतु तपासून पावते व खात्री झाल्यास कर्ज देते.
- ४) सहकारी बँकांच्या व्यवहारात "व्यक्तीकरण" असते. सहकारी बँकांना कर्ज देताना वैयक्तिक तारण देखील पुरेसे ठरते. इतर गोष्टींना फारसे महत्व देण्यात येत नाही.
- ५) सहकारी बँकांना सरकारकहून अनुदान व इतर प्रकारचे सहाय्य मिळत असते. सहकारी बँकांचे उद्दिष्ट व्यापक असल्याने अशा प्रकारधी मदत सरकारकहून देण्यात येते.
- ६) सहकारी बँका आपल्या सभासदांच्या पतीविषयक सर्व गरणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. यामागची पाश्वर्भूमी महत्वाची आहे. सहकारी घळघळ म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कमकुपत व्यक्तींच्या प्रगतीचा मार्ग आहे. साहेजिक्य गरीबांची सर्व प्रकारची पतपुरक्याची गरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सहकारी संस्थांना करावा लागतो.
- ७) सहकारी बँकाचा निर्णय हा "सामुद्रिक" असतो. कारण सहकारी बँकेत सखादा सभासदाने कर्जसाठी अर्ज केल्यास बँक मैनेजर निर्णय घेत नाही तर तो अर्ज संचालक मैडक्समोर विधारासाठी व निर्धासाठी ठेवला जातो. म्हणजे कर्जविषयक निर्णय हा सामुद्रिक निर्णय असतो.
- ८) सहकारी बँकांच्या हिंदेब तपासणीची जबाबदारी मात्र रजिस्ट्रार घी असते. सहकारी हिंदेबातील व्याप्त्याय / उघोग / बँका पांच्या हिंदेब तपासणीची कायदेशीर जबाबूक्तुरी रजिस्ट्रार घी असते.

- ९) सहकारी बँका अल्प प्रमाणात लाभांश देतात. इतकेच नव्हे तर सहकारी बँकांच्या लाभांशा वाटपावर मर्यादा घालण्यात आलेली असते. सहकारी बँकांच्या हेतू सेवा असल्याने नफ्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
- १०) सहकारी बँकांचे संचालक आपली सेवा विनामूल्य पुरीकितात, परी बँकांचा व्याप्तिशाखिक छर्ष कमी होतो व त्यामुळे सभासदांना अत्यंत कमी व्याज दराने कर्त्त देणे शक्य होते.

#### २०४ सहकारी बँकांचे महत्व :-

विकसीत आणि विकासनशील असा सर्वच राष्ट्रांत सहकारी बँकांचे महत्व आहे. त्यातही भारतासारख्या कृषिघटान विकसनशील देशात सहकारी बँकांचे महत्व फार आहे. त्याविष्यी घर्या पुढीलप्रमाणे करता येईल.

- १) भारतासारख्या कृषिघटान विकसनशील देशात खेतक-यांना पतपुरक्ठा करण्यासाठी सहकारी बँकींचा यंत्रणा अधिक ब्रेष्ठ व प्रभावी ठरते. सहकारी बँका खेतक-यांना पतपुरक्ठा करीत असल्याने खेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढीविण्यास मदत होते. सर्वसामान्य खेतक-यांचे उत्पन्न वाढल्याने त्यांच्या राहणीमानात सुधारणा होते. भारतासारख्या कृषिघटान देशात लहान व गरीब खेतक-यांची संख्या फार मोठी आहे. त्यांना पतपुरक्ठा करण्यासाठी सहकारी बँका हाच मार्ग आहे.
- २) सहकारी बँका सर्वसामान्य नागरीकांच्या कल्याक्षेत्रावर गतिशीलतेला यालना देण्याचे काम करीत असतात. सर्वसामान्य गरीब लोकांच्या जवळ साधन-सामग्री नसल्याने त्यांची कल्यानाशक्ती, विधारधाक्ती व कौशल्य सुप्त राहते. सहकारी बँका मात्र त्यांच्या सुप्त शक्तींना आधारावर करतात व त्याचा फायदा समाजाला होतो.

- ३) सहकारी बँका सभासदांना बँकिंग व्यव्हाराये प्रिक्षण देतात. सभासदांना काटकसरीये व बघतीये महत्य पटवून देण्याये काम सहकारी बँका करीत असतात. तसेच सभासदांनी बँकाक्षुन क्से कर्ज काढापेत, केव्हा कर्ज काढाये, किंती कर्ज काढाये व कोणत्या कारणासाठी कर्जकाढाये याचिष्यी प्रिक्षण देण्याये काम बँका करीत असतात.
- ४) भारतासारख्या लाळो छेडी असलेला देखात सहकारी बँकांये जाळे पिंखुरल्यास सायकाराच्या पाशातून खेतक-यांची मुक्तता होण्यास मदत होते; कारण भौगोलिक दृष्ट्या मोठ्या अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकांच्या कार्यापर मर्यादा येतात.
- ५) भारतातील ग्रामीण विकासाला यालना देण्याये कार्य सहकारी बँका करीत असतात. एक तर सुलभ अटी व कमी व्याजाचा दर अशा सोयीस्कर पटदतीने ग्रामीण भागात उत्पादक व्यव्हार वाढविष्यास यालना मिळते. दुसरे बघत व गुंतवणूक वाढविष्यास खेतक-यांना उत्तेजन मिळते.
- ६) सहकारी बँकांची प्रगती झाल्यास ग्रामीण भागात नवा दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होते.

#### २०५ सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र :-

सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र किंती असावे, पाबाबत सहकार तज्जांमध्ये एकमत नाही. सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र किंती असावे याची तरतुद सहकारी संस्थेच्या पोटनियमांमध्ये (ByLaws ) असते. तथापि १९६५ पासून मात्र भारतीय बँकिंग नियमन कायदा सहकारी बँकांना लागू करण्यात आला व त्यामुळे या बँकांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढली. स्वातंत्र्यानंतर सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र भारापुरतेच मर्यादित होते. राष्ट्र्या रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने बँका तालुका, जिल्हा, राज्य व राज्याबाबेर कोठेही शाखा उघडू शक्तात.

सहकारी बँक आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना सभासदत्प काढी अटीनुसार देते. छोटे व्यापारी, मोठे व्यापारी, उघोणक, व्याप्तायिक यांना सभासदत्प दिले जाते. अलीकडील सहकार कायदानुसार, ग्रामीण भागातील लहान खेतक-यांनाही सभासदत्प दिले जाते. सहकारी बँकांचे व्यवस्थापन सभासदांनी निवङ्गून दिलेल्या संधालक मंडळाच्या हाती असते. हे संधालक मंडळ बँकेच्या दैनंदिन कारभारापर नियंत्रण ठेवते. अलीकडे सहकारी बँकांना व्यापारी बँकोबरोबर स्वर्धा करावी लागत आहे. संधालक मंडळाची ध्येयधोरणे, व्यवस्थापन कौशल्य घेगेरे घटकापर या बँकांचे यश अपलंबून असते.

#### २०६ बँकिंग रेग्युलेशन अॅन्ट १९४९ आणि नागरी बँका :-

बँकिंग रेग्युलेशन अॅन्ट १९४९ नुसार रिझर्व बँकेने नागरी बँकेची संकल्पना केणव्या पद्धतीने केली आहे. या कायदानुसार देशातील नागरी सहकारी बँका आणि पगारी नोकरदारांच्या सहकारी संस्था यांचा एकक्रितपणे उल्लेख "प्राथमिक सहकारी बँका" असा केला जातो. त्यनिधी सेक लाख समये या अधिक असून बँक व्यवहार करणा-या संस्था या संइत मोडतात. १ मार्च, १९६६ पासून या कायदाचा अमल नागरी बँकासाठी करण्यात आला. १ मार्च, १९६६ रोजी प्राथमिक सहकारी बँकांची स्कूण संख्या १,०९१ होती. त्यापैकी नागरी सहकारी बँका ४०३ आणि पगारी नोकरदाराच्या संस्था ६८८ होत्या.

#### २०७ नागरी सहकारी बँकांचे भारतातील चित्र :-

भारतातील नागरी सहकारी बँकांची १९९० मधील स्थिती तक्ता २०१ मध्ये दाखविली आहे.

ताता २०१

भारतातील नागरी सहकारी बँका

अ.क्र.	तपशील	३० जून, १९९० अखेर
१०.	नागरी सहकारी बँकांची संख्या	१,३९०
२०.	मुख्य कार्यालयातह शाखांची संख्या	३,३६०
३०.	पसूल भाग भांडपल (समये लाखामध्ये)	४०,३३७-८८
४०.	सकूण राखीव निधी (समये लाखामध्ये)	८५,२९२-४२
५०.	ठेवी ( -" - )	८,६६,००८-५४
६०.	छेक्ते भांडपल ( -" - )	१९,४०,०२८-७७
७०.	कर्ज ( -" - )	६,८०,२४६-८७

प्रत्येक बँकीची सरातरी

अ.क्र.	तपशील	सरातरी
१०.	शाखांची संख्या	२०४९
२०.	पसूल भाग भांडपल (समये लाखात)	२९००२
३०.	राखीव निधी ( -" - )	६१०३६
४०.	ठेवी ( -" - )	६२३००२
५०.	छेक्ते भांडपल ( -" - )	६२००६
६०.	कर्ज ( -" - )	४८९०३८

१) संदर्भ - URBAN CREDIT. September, 1991, Vol.13,  
No.3, Table 1, P.3.

२) दोक्षी रपिंद्र, सांखियकी पुरवणी - १०  
"भारतातील बँक व्यवसाय (३)" अर्थव्याद आक्टोबर, डिसेंबर,  
१९९०, छंड - १४.

या बँकांची राज्यनिहाय विभागणी तक्ता २०२ मध्ये दिली आहे.  
त्यायस्त या विभागणीतील प्रादेशिक विषमता लक्षात येऊ शक्ले.

२०८ भारतातील नागरी सहकारी बँकांची राज्यनिहाय विभागणी  
३० षून, १९९० अंदे :-

तक्ता २०२

अ.क्र.	राज्य/केंद्रशासित प्रदेश	सहकारी बँक संख्या	टक्केवारी	वापेळी महिला बँकांची संख्या
१	२	३	४	५
१०.	महाराष्ट्र	३८७	२७०८	२३
२०.	गुजरात	२९५	२१०२	७
३०.	कर्नाटक	२१६	१५०४	३
४०.	तामिळनाडू	१३७	९०७	-
५०.	आंध्रप्रदेश	६६	४०६	२
६०.	केरळ	५९	४०२	-
७०.	पश्चिम बंगाल	४८	३०	-
८०.	मध्यप्रदेश	४२	३०३	१
९०.	नवी दिल्ली	१८	१०२	-
१००.	उत्तरप्रदेश	३८	२०६	-
११०.	राज्यस्थान	२२	१०५	-
१२०.	ओरिसा	१३	००९	-
१३०.	हरियाणा	८	००५	-
१४०.	हिमायत प्रदेश	४	००२	-
१५०.	पंजाब	६	००४	-

१	२	३	४	५
१६. गोवा		६	०.४	१
१७. मणिषुर		५	०.३	१
१८. आसाम		६	०.४	-
१९. पांडिचेरी		२	०.२	-
२०. मेघालय		२	०.२	-
२१. त्रिपुरा		१	०.७	-
२२. जम्मू-काशीमर		३	०.२	-
२३. बिहार		५	०.३	-
२४. मिज़ोराम		१	०.७	-
२५. अस्सियाल प्रदेश		-	-	-
२६. नागालैण्ड		-	-	-
२७. अंदमान-निकोबार		-	-	-
२८. घंडीगढ़		-	-	-
२९. दादरा नगरहवेली		-	-	-
३०. लक्ष्मीप		-	-	-
३१. सिक्कीम		-	-	-
सकूण - १,३९० १०० ३८				

संदर्भ :- १) Annual Report 1990-91 NFUCCS Annexure II; P.18  
 २) अर्थसंघाद पुर्वीकृत, पृष्ठ २१५.

अस्सियाल प्रदेश, नागालैण्ड, अंदमान, निकोबार, दादरानगर, हवेली, सिक्कीम, लक्ष्मीप या प्रदेशास ३० जून, १९९० अंतर्गत सहकारी बँका अस्तित्वात नम्हत्या.

थोड़न्यात - भारतात नागरी सहकारी बँकांच्या विस्तारामध्ये प्रादेशिक असमतोल आहे.

**२०९ सहकारी बँकांची राज्य निवाय शाखा :-**

**तक्ता २०३**

अ.न्र.	राज्य	३० जून, १९९० अखेर मुख्य कार्यालयातह शाखांची संख्या पिभागणी
१	२	३
१०	आंध्र प्रदेश	१०६
२०	आसाम	८
३०	बिहार	७
४०	गोवा	३८
५०	गुजरात	५९८
६०	हरियाणा	११
७०	हिमाचल प्रदेश	४
८०	जम्मू-काशीमर	८
९०	केरळ	१६६
१००	कर्नाटक	४०४
११०	मध्य प्रदेश	६३
१२०	महाराष्ट्र	१४७८
१३०	मणिपूर	११
१४०	मेघालय	२
१५०	मिस्रोराम	१
१६०	नवी दिल्ली	३८
१७०	ओरिसा	२५
१८०	पाँडियेरी	३
१९०	पंजाब	७
२००	राजस्थान	५०

१	२	३
२१०. तामिळनाडू		१८९
२२०. त्रिवूरा		१
२३०. उत्तर प्रदेश		६४
२४०. पश्चिम बंगाल		७८
	रुपय -	<u>३,३६०</u>

संदर्भ :- URBAN CREDIT.

September, 1991, Vol. 13, No. 3, Table 6, P. 8.

### तक्ता क्र. २०४

२०१० भारतातील मोरुथा प्राथमिक सहकारी बँक :-

अ) संस्थात्मक माहिती -

अ.क्र.	तपशील	३० जून, १९९० अखेर
१०.	बँक संख्या	१६०
२०.	शाखा संख्या	१,३४०
३०.	पसुल भाग भांडवल	१७५०६९
४०.	राखीव आणि अन्य निधी	५०७००८
५०.	ठेवी	५,४८७०८२
६०.	छेक्के भांडवल	६,९०००३४
७०.	कर्ज	३,९५२०८८

**२०९९ भारतातील खोद्या प्राथमिक सहकारी बँकांची राज्य निहाय विभागणी :-**

**आ) राज्यनिहाय विभागणी -**

अ.क्र.	राज्य	बँका	टक्केवारी
१०.	महाराष्ट्र	१४	५८०७५
२०.	गुजरात	३६	२२०५०
३०.	कर्नाटक	८	५०००
४०.	तामिळनाडू	५	३०३२
५०.	आंध्र प्रदेश	४	२०५०
६०.	गोवा	३	१०८७
७०.	दिल्ली	३	१०८७
८०.	पश्चिम बँगाल	१	००६२
९०.	पंजाब	१	००६२
१००.	आसाम	१	००६२
११०.	केरळ	१	००६२
१२०.	मध्य प्रदेश	१	००६२
१३०.	राज्यस्थान	१	००६२
१४०.	उत्तरप्रदेश	१	००६२

**संदर्भ :- 'URBAN CREDIT'**

September, 1990, Vol.13,

No.3, Table 4, P.6.

३० जून, १९९० अंखेर या बँकांच्या ठेवी १० कोटी समये किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, असा बँकांना मोठ्या बँका समजण्यात आले आहे. असा प्रकारच्या बँका जून, १९९० अंखेर १६० होत्या. या मोठ्या बँकापैकी जास्त बँका महाराष्ट्र आणि गुजरात मधील आहेत; त्यांचे प्रमाण अनुकूले ५८.७५२ आणि २२.५०१ आहे. म्हणजे, सुमारे ६०१ बँकांपा दोन राज्यातील आहेत. अन्य राज्यातील बँकांचे प्रमाण अत्यल्प आहे.

सारस्वत सहकारी बँक, मुंबई, टेट को-ऑपरेटिव बँक, मुंबई, राजकोट नागरीक बँक, बॉम्बे मर्घटस् को-ऑपरेटिव बँक, म्युनिसिपल को-ऑपरेटिव बँक, मुंबई, नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक, नागपूर घेतना सहकारी बँक, मुंबई, सुरत पिपत्स को-ऑपरेटिव बँक, सुरत. असा काढी नापाजलेल्या प्राथमिक सहकारी बँकांचा पा गटात क्रमांकावर समावेश होतो.

३० जून, १९९२ अंखेरच्या स्थानीचे विवेचन घर मांडले आहे. या बँकांची स्वातंत्र्योत्तर काळात क्षी प्रगती झाली आहे. याची सांछियकी मांडणी तक्ता क्र. २०५ मध्ये केलेली आहे.

२०१२ प्राथमिक सहकारी बँकांची स्वातंत्र्योत्तर काळातील प्रगती :-

तल्ला नं० २०५

अ.नं.	तपशील	१९४९-५२	१९६७-६८	१९८०-८१	१९८९-९०
१०.	बँक संख्या	९३०	९२५	१,२२८	१,३९०
२०.	शाखा संख्या (मुख्य कार्यालयासह)	उ.ना०	उ.ना०	२,१२५	३,३६०
३०.	सभासद (हजारात)	६७४	३,१४७	५,३००	१३,२००
४०.	पसुल भाग भांडपल (कोटी समये मध्ये)	उ.ना०	३२०.००	१११.७५	४०३.०३८
५०.	राखीय निधी (कोटी समये मध्ये)	उ.ना०	१८.००	११८.००	५५२.९२
६०.	एकूण निधी (कोटी समये मध्ये)	६.००	५०.००	२२९.७५	१,२५६.३०
७०.	ठेवी (कोटी समये मध्ये)	२०.००	१५६.००	१,३३१.०६	८,६६०.०६
८०.	छेक्के भांडपल (कोटी समये मध्ये)	२७.००	२१४.००	१,८३६.१३	११,४००.२९
९०.	कर्ज (कोटी समये मध्ये)	२४.००	१६७.००	१,०२४.४५	६,८०२.४७

संदर्भ :- 'URBAN CREDIT CO-OPERATIVE JOURNAL', September, 1991  
Vol.13, No.3, Table 2, P.4.

उ.ना० = उपलब्ध नाडी.

या तक्त्याधसन असे दिसून पेते की, भारतात सहकारी बँकांनी आपली प्रगती समाधानकारक केली आहे. १९५१-५२ या वर्षाची तुलना करता बँकांच्या संख्येत प्रघंड वाढ झाली आहे. काढी ठरापिक राज्यामध्ये या बँकांपै व्रमाण वाता दिसते. काढी राज्यामध्ये सहकारी घट्यांची लोण गदापि अपेक्षा प्रमाणे पसरलेले नाही. विशेषज्ञ: ५१-५२ शी तुलना करता १९९० अखेर प्राथमिक सहकारी बँकांची संख्या ४९.४६ टक्क्यांनी, सभासद संख्या १८५८.४६ टक्क्यांनी ठेवी ४३;०००.४० टक्क्यांनी आणि कर्ज २४,३४३.६३ टक्क्यांनी घाडली. या वाढी लक्षणीय आहेत.

### २०१३ महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचे घित्र :-

राज्याच्या बँकिंग क्षेत्राच्या विस्तारात महत्याचा वाटा म्हणजे नागरी सहकारी बँकांचा झालेला विस्तार होय. १९०६ साली राज्यातील पहिल्या दोन नागरी पत संस्था पुण्यामध्ये सुरु झाल्या; त्याप युद्धे नागरी बँका झाल्या. अनेक जाती, धर्म, पंथ, पातील लोकांनी एकत्र घेऊन अभ्या सहकारी बँकांची सुरुवात केली. राज्यात १९८९ मध्ये नागरी सहकारी बँका होत्या, त्यांच्या १००० पेक्षा अधिक शाखा होत्या. एकदया मुंबईत ८८ नागरी सहकारी बँका आहेत. मुंबईतील बॉम्बे मर्कटाईल्स को-ऑपरेटीव्ह व्ही देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक आहे. एकूण सर्व बँकांचे ३२ लाखाहून अधिक सभासद आहेत. या बँकांपैकी ३६२ बँका नफा कमीविणा-या आहेत. देशातील एकूण नागरी बँकांपैकी २८ । नागरी बँका महाराष्ट्रात आहेत. विशेष म्हणजे १०० कोटी समयांपेक्षा जास्त ठेवी असणा-या नागरी बँका महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे देशातील नागरी बँकांच्या ठेवीपैकी ४ । पेक्षा जास्त ठेवी महाराष्ट्रातील नागरी बँकांकडे आहेत.

महाराष्ट्रातील नागरी बँकांची जिल्हानिहाय विभागणी क्षमी झालेली होती ते तक्ता क्र.२०६ मध्ये दाखविले आहे.

तक्ता क्र.२०६

२१४ महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांची जिल्हानिहाय पिभागणी

अ.क्र.	पिभाग व जिल्हा	बँका	शाखा मुख्य कायालय पगळून	सभासद
१	२	३	४	५
अ)	<u>पश्चिम महाराष्ट्र</u>	३२९	९१३	२३,८०,७०४
१)	<u>बृहन्मुंबई</u>	९२	३४०	११,०४,७७८
२)	<u>कोकण पिभाग</u>	३०	५३	२,०८,४३३
	१० राघगड	७	१४	४७,१२०
	२० रत्नागिरी	४	२	२७,१७९
	३० शिंधुर्ग	२	-	५,५०५
	४० ठाणे	१५	३७	१,२८,६२९
३)	<u>कोल्हापूर पिभाग</u>	७९	२३०	४,१८,५४३
	१० कोल्हापूर	४२	१०९	२,६३,१६८
	२० सांगली	२२	८९	८७,६८३
	३० सातारा	१५	३२	६७,६९२
४)	<u>पुणे पिभाग</u>			
	१० पुणे	३९	१२९	१,९४,१८९
	२० अहमदनगर	१४	५०	१,१२,४३३
	३० तोलापूर	१७	४१	७१,७७२
५)	<u>नाशिक पिभाग</u>			
	१० नाशिक	२४	३७	१,३४,३३४
	२० धुळे	१३	२०	५६,३६६
	३० जऱ्यांव	१३	२१	७९,८५६

१	२	३	४	५
आ) <u>मराठपाडा</u>		१६	३३	६७,४५६
१० औरंगाबाद	४	३		११,०३०
२० जालना	२	२		२,८९९
३० नांदेड	२	-		३,६३५
४० परभणी	३	१		६,२६५
५० बीड	२	५		८,८९९
६० उस्मानाबाद	१	११		१७,४९५
७० लातूर	२	३		१०,३४३
इ) <u>पिंदर्भ</u>		३२	९३	१,६३,७१३
१) <u>अमरावती विभाग</u>		१९	४९	७४,६५४
१० अमरावती	६	१७		११,३१७
२० अकोला	४	१८		२८,२३९
३० बुलढाणा	७	१३		२०,११९
४० घण्टमाळ	२	१		६,९७९
२) <u>नागपूर विभाग</u>		१३	४४	८९,०५९
१० नागपूर	९	२४		६४,०६०
२० भंडारा	२	१७		१३,७७८
३० घर्दा	२	१३		११,२२१
४० घंटपूर	-	-		-
५० गडधिरोली	-	-		-

संदर्भ :- अर्थसंघाद, आन्टोबर-डिसेंबर, १९९०, छंड १४, अंक ३, पृ० २१७०

तक्ता क्र.२०६ पर्सन असे दिसून घेते की, महाराष्ट्रात नागरी सहकारी बँकापै जाढे परिषदम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. एकंदर ३६९ बँकापैकी ३२१ बँका परिषदम महाराष्ट्रात होत्या. उर्वरित ४८ बँकापैकी मराठ्याहृपात १६ आणि पिंडभात ३२ बँका होत्या. याधा अर्थ मराठ्याहृपात आणि पिंडभात नागरी सहकारी बँकांधी घऱ्यळ फोफावली नाही. परिषदम महाराष्ट्रात देखील या घऱ्यळीचे केंद्रीकरण बृहन्मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सांगली, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यात अधिक आहे. या सर्व पिल्ह्यांत मिळून परिषदम महाराष्ट्रातील सर्व बँकापैकी ७८०८२१ बँका होत्या. राज्यात गडीघोली आणि घंटपूर या दोन जिल्ह्यांतून एकटी नागरी बँक नव्हती.

महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांचा सुमारे दोन दशकांच्या प्रगतीची आकडेपारी तक्ता क्र.२०७ मध्ये दिली आहे.

#### तक्ता क्र.२०७

#### २.१५ महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांची प्रगती ३० जून अखेर

अ.क्र.	तपशील	१९७१	१९८१	१९८९
१)	बँका	२६५	३४५	३७७
२)	सभासद (लाखात)	८०८३	१६०१८	३६
३)	भाग भांडवल (कोटी समये)	९०७७	४२००९	१३७
४)	स्पनिधी (कोटी समये)	१५००२	८५०३०	३६५००४
५)	ठेवी (कोटी समये)	६८०३२	६५७०७९	३३०१०
६)	कर्ण देय (कोटी समये)	३००८	१६०६६	१६०
७)	छेंदो भांडवल (कोटी समये)	९२०६०	८८७००४	४६००
८)	कर्ण (कोटी समये)	१२३०८१	८७३०४३	५१००
९)	धर्माळी (कोटी समये)	३०६४	३७०३२	२४०
१०)	नपूरातील बँका	-	३३०	३६२

संदर्भ :- गुलार्णी ना.श्री., "महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँका तयाप्य  
व समस्या," मराठी अर्धास्त्र परिषद १४ वे पार्श्विक अधिवेशन,  
सोलापूर, नोव्हेंबर, १९९० खोपनिंब्य पृ.नं.८४.

३० जून, १९९० अखेर महाराष्ट्रात ३८५ नागरी राहकारी बँका होत्या.  
देशातील राष्ट्रीय बँकेची तथाप्ये प्रमाण २७.८१ होते. यापेक्षी २३ महिला सहकारी  
बँका होत्या. सर्वांगिक महिला सहकारी बँक असणारे महाराष्ट्र हे राज्य आहे.

१९७९-८१ या कालखंडात महाराष्ट्रातील बँकांची संख्या ४२.२६।  
वाढली. परंतु इतर बाबीमध्ये मोठ्या प्रमाणात घाट झाली. सभासद संख्या  
३०७.७०५ भाग भांडवल १,३०२.२५।, ठेखी ४,७४४.८५। नी तर कर्जे  
४,०९०.२९। नी घाढली.

३० जून, १९८९ अखेर ज्या नागरी बँकांच्या ठेखी १० कोटी स्थापेक्षा  
जास्त आहेत. अशा बँकांना मोठ्या बँका असे संबोधन्यात आले. अशा त-हेच्या  
देशातील पहिल्या दहा बँकांमध्ये सहा बँका महाराष्ट्रातील आहेत. ३० जून,  
१९८९ अखेर महाराष्ट्रातील मोठ्या दहा नागरी बँकां भालीलप्रमाणे आहेत.

- २०९६ -

अ.क्र.	बँक	ठेखी (कोटी रुपये)
१)	बॉम्बे मर्कन्टाईल बँक, मुंबई	४१२
२)	सारस्वत बँक, मुंबई	२१०
३)	अन्युदय बँक, मुंबई	१६८
४)	डिल्लीपर्सन्स को-ऑपरेटीव बँक, मुंबई	१५३
५)	जनता सहकारी बँक, पुणे	१३६
६)	स्थी सहकारी बँक, पुणे	८३
७)	सांगली अर्बन को-ऑपरेटीव बँक, सांगली	७२
८)	न्यू इंडिया को-ऑपरेटिव बँक, मुंबई	६२
९)	कॉस्मौस बँक, पुणे	६१
१०)	पर्सई कॅथालिक बँक, पुणे	५६

जून, १९८९ अखेर देशातील मोद्या नागरी बँकांची संख्या १४१ होती.  
त्यापैकी ७५ बँका महाराष्ट्रातील आहेत.

जून, १९९० अखेर देशात मोद्या नागरी सहकारी बँका १६० होत्या.  
त्यापैकी ९४ बँका महाराष्ट्रातील होत्या. एकूण बँकांची त्यांचे प्रमाणे ५८.७५  
असे होते.

महाराष्ट्रातील सहकारी बँकांचा अभ्यास केल्यानंतर सांगली  
जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांचा प्रगतीचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

सांगली जिल्ह्यात पहिल्या सहकारी बँकेची स्थापना ४ नोव्हेंबर, १९३५ रोजी "सांगली अर्बन को-ऑपरेटिव" या नाधाने झाली. या संस्थेचे संस्थापक श्री माधवराष गोडबोले हे होते. महाराष्ट्रात सहकारी घट्टाळीला जे व्यापक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये सांगलीतील "अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड" ही एक महत्वाची संस्था आहे. सांगली जिल्ह्यातील इकूण नागरी सहकारी बँकेच्या प्रगतीत सांगली अर्बन को-ऑपरेटिव ही अंतर आहे.

#### २०१७ सांगली जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांची प्रगती :-

अ.क्र.	तपशील	१९९२-९३	१९९३-९४ (हजारात)
१)	बँकांची संख्या	२२	२२
२)	सभासद संख्या (लाखात)	१,६७,२५०	१,८६,३०५
३)	भाग भांडधल	७५३३७०००	८७६७३०००
४)	छेक्ते भांडधल	३६९६२५०	५५९६२३८
५)	ठेणी (हजारात)	३१४,६२,५६	४७३,००,२०
६)	कर्ज (हजारात)	२०२,०४,३०	२९९,६०,९३
७)	निव्वळ नफा	३३,९३३,७५४	३५,३५५,८१४

संदर्भ :- मैं जिल्हा उपनिवृत्त कार्यालय, सांगली.

सांगली जिल्ह्यात इकूण नागरी सहकारी बँका २२ आहेत. त्यामध्ये २१ नागरी सहकारी बँका व एक पगारी नोकरदारांची बँक (सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि., सांगली) असी विभागणी आहे.

पांडिपापाय सांगली जिल्हा मध्यवर्धनी बँक आहे. ही बँक पा नागरी सहकारी बैंकमध्ये मोजली जात नाही.

१९९१-९२ च्या तुलनेत १९९३-९४ मध्ये सांगली जिल्ह्यातील नागरी सहकारी बैंकीयी सभासद संघ्या, भाग भांडपल, छेंगो भांडपल, ठेवी, कर्ण प निष्पळ नफा पाढत असल्याचे परील आकडेवारीवरून दिसून येते.

### संदर्भ

१) सहकार - तत्ये आणि घ्यधार.

प्रा. ए.आर. रायखेलकर

प्रा. अशोक डांगे

पान नं.१४९ ते १५४.

प्रकाशन - मेहता प्रीब्लिंग हाऊस.

२) मै सांगली जिल्हा उपनिवृत्तक कार्यालय, सांगली.

३) सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्था.

सांगलीय विधरण पुस्तका

प्रकाशक - सांगली जिल्हा सहकारी बोर्ड, फिल.,  
सांगली.